

महाराष्ट्र शासन

क्रमांक : गौखनि ३४/०८१५/प्र.क्र. ४४९/ख

महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ३२
दिनांक : ०३ ऑगस्ट, २०१९

विषय : गौण खनिज-पुणे

सन २०१३-१४ या वर्षाकरिता मौजे राजेगांव भूखंड क्र.१, ता. दौंड या वाळूगटातून मंजूर वाळूचे उत्खनन न करता आल्याने उत्खनन न केलेल्या वाळूची रक्कम परत करणेबाबत.

श्री.स्वामी समर्थ एन्टरप्रायजेस तर्फे श्री. आदेश भुजंगराव नागवडे.

शासन जापन:

जिल्हाधिकारी पुणे यांना त्यांचे पत्र क्रमांक खनिकर्म/कावि/२११३/२०१५, दि.३०/११/२०१५, क्र.खनिकर्म/कावि/२०२४/१६, दि.०४/१०/२०१६ च्या उपरोक्त विषयावरील पत्रांस अनुलक्षून असे कळविण्याचे मला निदेश आहेत की, सन २०१३-१४ मध्ये मौजे राजेगाव भूखंड क्र.१ हा वाळूगट श्री.स्वामी समर्थ एन्टरप्रायजेस तर्फे श्री. आदेश भुजंगराव नागवडे यांना रु. १,००,११,१११/- इतक्या सर्वोच्च बोलीने मंजूर करण्यात आला. लिलावधारकाने लिलावाची संपूर्ण रक्कम शासनजमा केल्यानंतर सदर वाळूगटाचा ताबा देण्यात आला.

श्री. स्वामी समर्थ एन्टरप्रायजेस तर्फे श्री. आदेश भुजंगराव नागवडे यांनी तत्कालीन मा. मंत्री (महसूल) यांचेकडे मौजे राजेगाव भूखंड क्र.१, ता. दौंड या वाळूगटाबाबत दाखल केलेल्या अपील अर्जावर मा. मंत्री (महसूल) यांनी दि.२५/२/२०१६ रोजीच्या आदेशान्वये अर्जदाराची २७१३ ब्रास वाळूची प्रमाणशीर रक्कम परत करणेबाबत विभागाने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश पारित केले. दरम्यान लिलावधारक यांनी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिका क्र.६८०३/२०१७ मध्ये मा. न्यायालयाने दि.१५/०९/२०१७ रोजी अपीलकर्ता यांच्या दि.९/८/२०१६ च्या अर्जावर गुणवत्तेनुसार व नियमानुसार निर्णय घ्यावा. तसेच जर अर्जदार रक्कम परत करण्यात पात्र असल्यास दि.२५/०२/२०१६ च्या आदेशानुसार रक्कम परत करण्यात यावी. सदर कार्यवाही मा. उच्च न्यायालयाच्या आदेशापासून तीन महिन्यात करण्यात यावी, असे आदेश दिले होते. तत्कालीन मा. मंत्री (महसूल) यांच्या दि.२५/०२/२०१६ च्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्याबाबत विभागाने प्रस्ताव सादर केला होता. मा. मंत्री (महसूल) यांनी दि.१०/१०/२०१८ रोजीच्या आदेशान्वये तत्कालीन मा. मंत्री (महसूल) यांचे दि.२५/०२/२०१६ चे आदेश कायम केले आहेत.

तथापि, लिलावधारकाने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची पुर्तता न झाल्याने मा. उच्च न्यायालयात अवमान याचिका स्टॅम्प क्र.१८८३२/२०१८ दाखल केली. सदर याचिकेवर दि.२४/१०/२०१८ रोजी सुनावणी होऊन मा. उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी मा. मंत्री (महसूल) यांचे आदेश दि.२५/१०/२०१८ पर्यंत निर्गमित करण्यात येत आहे हे विधान ग्राह्य धरून सदर याचिका खारीज केलेली आहे. त्याअनुषंगाने श्री. स्वामी समर्थ एन्टरप्रायजेस तर्फे श्री. आदेश भुजंगराव नागवडे यांना उक्त वाळूगटातून मंजूर वाळूचे उत्खनन न करता आल्याने प्रमाणशीर रक्कम रु.७३,१४,८७२/- परत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

३. सबब, श्री.स्वामी समर्थ एन्टरप्रायजेस तर्फे श्री. आदेश भुजंगराव नागवडे यांना एकूण रक्कम रु. ७३,१४,८७२/- (रुपये त्र्याहत्तर लाख चौदा हजार आठशे बहात्तर फक्त) इतकी रक्कम, त्यांनी लिलावाची संपूर्ण रक्कम प्रत्यक्षात शासनाकडे जमा केल्याची, तसेच ही रक्कम यापूर्वी अदा केलेली नाही याची खातरजमा करून घेण्याच्या अटीवर अदा करण्यास या शासन जापनाद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

४. याबाबीवर होणारा खर्च सन २०१९-२० यावर्षाकरीता लेखाशिर्ष "०८५३ - अलोहयुक्त खाणी व धातुशास्त्रीय उद्योग "१०२ - खनिजबाबत सवलत फी व स्वामित्वधन, ९००, अलोहयुक्त खाणकाम व धातुशास्त्रीय उद्योग - वजा परतावे (००) (०१) वजा परतावे (०८५३ ००८६) खाली वजा परतावे देण्याकरीता करण्यात आलेल्या उपलब्ध अंदापत्रकीय तरतूदीमधून खर्ची टाकून भागविण्यात यावा.

५. सदर आदेश वित्त विभागाच्या सहमतीने (त्या विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४५७/ २०१८/ व्यय-९, दिनांक १२/१२/२०१८ अनुसार दिलेल्या सहमतीनुसार) निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१९०८०३१६५२५७९०१९ असा आहे. हे शासन ज्ञापन डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने.

(दिनेश चव्हाण)

अवर सचिव

महसूल व वन विभाग

प्रति,

जिल्हाधिकारी पुणे, पुणे

प्रत:

- १) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे.
- २) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षि कर्वे भवन, न्यू मरीन लाईन्स, मुंबई - ४०० ०२०.
- ३) प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षि कर्वे भवन, न्यू मरीन लाईन्स, मुंबई- ४०० ०२०.
- ४) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे, पुणे.
- ५) वित्त विभाग, (व्यय-९/ अर्थसंकल्प -३/६/१४ कार्यासने) मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई -४०० ३२.
- ६) कार्यासन अधिकारी (ब-१ कार्यासन) महसूल व वन विभाग, मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई -४०० ३२.
- ७) निवडनस्ती "ख" कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई -४०० ३२.